



पिंपरी चिंचवड महानगरपालिका,
यशवंतराव चव्हाण स्मृति रूग्णालय,
संत तुकारामनगर, पिंपरी - ४११०१८.

दरमहा एकत्रीत मानधनावर तात्पुरत्या स्वरूपाची (हंगामी) ANM हि पदे भरणेबाबत

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृति रूग्णालयाकरिता दरमहा एकत्रीत मानधनावर ए.एन.एम. ही पदे हंगामी तात्पुरत्या स्वरूपात ६ महिने कालावधीकरीता भरावयाची आहेत. त्यांचे पदनाम, पदसंख्या, शैक्षणिक अर्हता, अटी याचा तपशिल खालीलप्रमाणे आहे.

प्रपत्र 'अ'

अ.क्र.	पदनाम	पद संख्या	शैक्षणिक अर्हता / अनुभव	मुलाखत दिनांक
१	ए.एन.एम.	वायसीएमएच करिता - ७ (NTC-1, OBC- 2 , Open- 4)	माध्यमिक शालांत परिक्षा उत्तीर्ण (SSC), शासन मान्य संस्थेकडील ए.एन.एम. कोर्स पूर्ण, महाराष्ट्र नर्सिंग कॉन्सिलकडील रजिस्ट्रेशन आवश्यक.शासकीय निमशासकीय रूग्णालयात काम केल्याचा अनुभव आवश्यक	०६/०५/२०१६

वरील पदांना अनुभवानुसार द्यावयाचे मानधनाखालील प्रमाणे आहे.

प्रपत्र 'ब'

अ.क्र.	पदनाम	अनुभव			
		० ते ३ वर्षांपेक्षा कमी	३ ते ५ वर्ष	५ वर्षांच्या पुढे	शेरा
१	ए.एन.एम.	१३,०००/-	१५,०००/-	१७,०००/-	---

- मानधनावरील नेमणुका पूर्णपणे तात्पुरत्या हंगामी स्वरूपाच्या आहेत. त्यामुळे अर्जदारास कोणत्याही कायमपदी नेमणुकीचा हक्क राहणार नाही.
- ज्या दिवशी म.न.पा.स सदर पदाची आवश्यकता नसेल त्यावेळी कोणत्याही नोटिशीशिवाय त्यांची मानधनावरील सेवा संपुष्टात आणण्यात येतील.
- मुलाखतीस येण्याकरीता उमेदवारास कोणत्याही प्रकारचा प्रवास भत्ता दिला जाणार नाही.
- उपरोक्त पदांना विहित केलेनुसार तसेच शैक्षणिक अर्हता व कामाच्या अनुभवानुसार मानधन अदा केले जाईल. अर्जासोबत सादर केलेला अनुभवाचा दाखला ग्राह्य धरणेत येईल. जर दाखला खोटा असल्याचे निर्दर्शनात आलेस तो अनुभव ग्राह्य धरला जाणार नाही.
- सर्व उमेदवारांनी मुलाखतीसाठी उपस्थित राहताना शैक्षणिक अर्हता, जातीचे प्रमाणपत्र व अनुभवाबाबतच्या आवश्यक त्या मुळ प्रती व स्वतः साक्षांकित केलेल्या सत्य प्रती उदा. गुणपत्रिका (मार्कशीट) सर्टिफिकेट, फोटो, इतर सादर करणे बंधनकारक आहे.
- निवड केलेल्या उमेदवारांना म.न.पा.ने ठरवून दिलेल्या अटी शर्तीनुसार कामकाज करणे बंधनकारक राहिल. त्याप्रमाणे काम करणेस नकार दिलेस नेमणुक रद्द करण्यात येईल.
- सदर पदांना महाराष्ट्र आरक्षण कायदा २००४ नुसार मागासवर्गीयांचे आरक्षण लागू राहिल.

मुख्य अटी खालील प्रमाणे राहतील-

- उमेदवारांना रूग्णालयीन कामकाजाच्या वेळा पाळणे बंधनकारक राहिल. त्यामध्ये कोणतीही सवलत अनुज्ञेय नाही.
- उमेदवारांची नेमणुक झालेनंतर बायोमेट्रीक पध्दतीने हजेरी नोंदविणे बंधनकारक राहिल व हजेरी मस्टरवर रोजचे रोज स्वाक्षरी करणे आवश्यक आहे. त्याशिवाय पगार अदा केला जाणार नाही.
- उमेदवारांना वयाची अट लागू राहणार नाही.
- उमेदवारांची नेमणुक झालेनंतर सदर उमेदवारास ६ महीन्याचा बंधपत्र म्हणुन एक महीन्याचे एकत्रित मानधन इतकी रक्कम डिपॉझिट म्हणुन ठेवावी लागेल किंवा पहील्या महीन्याचा पगार हा ६ महीने पुर्ण झालेनंतर अदा केला जाईल परंतु तसे लेखी हमीपत्र लिहुन द्यावे लागेल.
- नेमणुक झालेल्या प्रत्येक उमेदवारांस सदरची नोकरी ही कायमस्वरूपी नाही त्याबाबतची समज तथा हमीपत्र लिहुन द्यावे लागेल.

तरी इच्छुक उमेदवारांनी वरील पदांकरिता नावांपुढे दर्शविण्यात आलेल्या दिनांकास यशवंतराव चव्हाण स्मृति रूग्णालयामधील चाणक्य प्रशासकीय कार्यालयाशेजारील हॉलमध्ये स.१०.०० ते ११.०० वाजता आवश्यक त्या कागदपत्रांच्या मुळ प्रती व स्वतः साक्षांकित केलेल्या प्रतीसह समक्ष उपस्थित रहावे. तसेच आलेल्या इच्छुक उमेदवारांचे रजिस्ट्रेशन सकाळी १०.०० ते ११.०० या वेळेत केले जाईल. वेळेनंतर आलेल्या उमेदवारांचा विचार केला जाणार नाही. रजिस्ट्रेशन झालेल्या उमेदवारांना सदर पदासाठी घेतल्या जाणा-या परीक्षा /मुलाखती बाबत समक्ष सुचना दिल्या जातील व त्याबाबतचा तपशील महानगरपालिकेच्या वेबसाईटवर प्रसिध्द केला जाईल. सदर दिवशी आवश्यक तेवढे उमेदवार न मिळाल्यास वरील पद भरेपर्यंत दर सोमवारी Walk In Interview आयोजित केल्या जातील. यासाठी समक्ष पत्रव्यवहार केला जाणार नाही.

जाहीरात क्र.- ७८४

रोटेशन क्र.- ब-२

वेबसाईट – www.pcmcindia.gov.in

क्र.वायसीएमएच/पीजी-१/कावि/३२२/२०१६

दि.२९/०४/२०१६.

सही/-

आयुक्त

पिंपरी चिंचवड महानगरपालिका

पिंपरी – ४११०१८.